

“नगर वन उद्यान निर्माण करणे” या योजनेकरिता
नवीन लेखाशिर्ष सुरु करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक :- साववि -२०१७/प्र.क्र.५२/फ-११
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १२ जुलै, २०१७.

वाचा - शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक :-साववि -२०१६/प्र.क्र. १३४/फ-११, दि, ३१.०३.२०१७.

प्रस्तवना -

नागरी क्षेत्रात आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करणे आणि त्याचबरोबर शहरांचा देखणेपणा, स्वच्छता, हिरवाई व शाश्वत आखिव-रेखीवपणा वृद्धीगत करण्याच्या अनुषंगाने देशाती सर्व शहरांमध्ये विशेषतः महानगरपालिका व वर्ग-१ दर्जाच्या नगरपालिकांच्या अंतर्गत येणाऱ्या शहरांमध्ये किमान १ वन उद्यान विकसित करण्याकरिता केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात "नगर वन उद्यान" ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर केंद्र पुसस्कृत योजना राज्यात नव्याने सुरु करण्यास आणि २० % राज्य हिस्स्यास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. "नगर वन उद्यान" निर्माण करणे या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याकरिता राज्य हिस्स्याची रक्कम अर्थसंकल्पित करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

"नगर वन उद्यान" ही केंद्र पुरस्कृत नवीन योजना ८०:२० या प्रमाणात सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून पुढील ५ वर्षाकरिता राज्यात राबविण्यात येईल. यासाठी होणाऱ्या खर्चापैकी २०% हिस्स्यानुसार होणाऱ्या खर्चाकरिता खालील प्रमाणे नवीन लेखाशिर्ष सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे :-

मराठी लेखाशिर्ष :-	इंग्रजी लेखाशिर्ष
महसूल व वन विभाग	Revenue & Forest Department
मागणी क्रमांक सी-७	Demand No. 07
प्रधान लेखाशिर्ष-२४०६ वनीकरण व वन्यजीवन,	Major Head-2406- Forest Wildlife,
०२- पर्यावरणीय वनीकरण व वन्यजीवन संरक्षण	02- Environmental Forestry and Wildlife,
११०, वन्यजीवांचे संवर्धन	110- Wildlife preservation
(००) (२६) नगर वन उद्यान	(00)(26) Nagar Van Udyan
०२- मजूरी	02- Wages
२१- पुरवठा व सामग्री	21- Supplies & Material
५० - इतर खर्च	50- Other Charges
नगर वन उद्यान योजना	Nagar Van Udyan Scheme
संगणक संकेतांक क्रमांक.....२४०६ A२०२	Computer Code No..... 2406..... A202

सदर शासन निर्णय, नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक : १३९४, दिनांक १७.०४.२०१७, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २३७/अर्थ ६, दि. ४.०५.२०१७ आणि महालेखापाल-II, महाराष्ट्र, नागपूर यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक कक्ष-१/अर्थ-६, दि. १०.११.२०१५ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७१२१५०१२५६२१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अतुल कोदे)
सह सचिव (वने)

प्रत,

१. महालेखापाल, (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर.
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबल प्रमुख), नागपूर.
३. प्रधान मुख्य वनसंरक्षक व महासंचालक, सामाजिक वनीकरण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
५. मुख्य वनसंरक्षक व उप महासंचालक, सामाजिक वनीकरण वृत्त, कोकण ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर .
६. सर्व उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, (सर्व जिल्हे)
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ४०० ०३२.
९. निवासी परिक्षा लेखा अधिकारी, मुंबई
१०. वित्त विभाग, व्यय-०९, अर्थसंकल्प- ०६ मंत्रालय, मुंबई-३२
११. नियोजन विभाग, कार्यासन १४३४, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. कार्यासन अधिकारी, फ-२, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१३. कार्यासन अधिकारी, ब-१, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१४. सह सचिव/उप सचिव/अवर सचिव (सर्व), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१५. निवडनस्ती/फ-११.